

महाराष्ट्र शासन

तात्काळ

क्रमांक : सीएफआर १२११/प्र.क्र. २१७/१३,  
सामान्य प्रशासन विभाग,  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : १९ मे, २०१२

प्रति,

- १) सर्व मंत्रालयीन विभागांचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव ,
- २) सर्व विभागीय आयुक्त.

**विषय : गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी कॅम्पचे आयोजन करणेबाबत.  
कार्यपूर्ती प्रमाणपत्रे देणे व वेतनवाढ काढणे-न काढणेबाबत**

**संदर्भ : सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.सीएफआर १२११/ प्र.क्र.२१७/तेरा,  
दि.१७.१२.२०१२**

महोदय,


उपरोक्त विषयावरील संदर्भाधिन शासन निर्णयाच्या अनुषंगाने असे कळविण्यात येते की, गोपनीय अहवालांच्या प्रतिवेदन व पुनर्विलोकनाचे कॅम्प आयोजित केल्यानंतर देखील जे प्रतिवेदन /पुनर्विलोकन अधिकारी त्यांच्याकडील गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन /पुनर्विलोकनाचे काम पूर्ण करणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांची येत्या दिनांक १ जुलै २०१२ रोजी देय होणारी वेतनवाढ काढण्यात येऊ नये अशा सूचना संदर्भाकित शासन निर्णयाच्या परिच्छेद १० नुसार देण्यात आलेल्या आहेत.

२. संस्करण अधिकारी म्हणजेच आस्थापना अधिकाऱ्यांनी त्यांच्या कक्षेतील प्रतिवेदन व पुनर्विलोकन अधिकाऱ्यांच्या याबाबतच्या कामाचा (प्रतिवेदन/पुनर्विलोकन) दिनांक ३१.५.२०१२ पर्यंत आढावा घेऊन ज्या अधिकाऱ्यांनी वरील कामे **संपूर्णपणे पूर्ण** केली आहेत अशा अधिकाऱ्यांनी प्रतिवेदन/ पुनर्विलोकनाचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत. त्या आधारे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिनांक ०१ जुलै, २०१२ रोजी देय होणारी वेतनवाढ प्रदान करून वेतन काढावे. मात्र, ज्या अधिकाऱ्यांनी हे काम पूर्ण केलेले नसेल, अशा अधिकाऱ्यांना काम पूर्ण केल्याचे आस्थापना अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिल्याशिवाय त्यांना ०१ जुलै, २०१२ ची वेतनवाढ देण्यात येऊ नये. (तथापि, दिनांक ०१ जुलै, २०१२ च्या वेतनवाढीशिवाय सध्याच्या वेतनटप्प्यावर त्यांचे वेतन काढण्यात यावे.)

३. सबब, (अ) आपल्या अधिपत्याखालील सर्व संस्करण अधिकाऱ्यांना/आस्थापना अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात की, त्यांनी त्यांच्या कक्षेतील प्रतिवेदन व पुनर्विलोकन अधिकाऱ्यांच्या

प्रतिवेदन/पुनर्विलोकनाबाबतच्या कामाचा दिनांक ३१.५.२०१२ पर्यंत आढावा घेऊन ज्या अधिका-यांनी वरील कामे संपूर्णपणे पूर्ण केली आहेत अशा अधिका-यांनी प्रतिवेदन/ पुनर्विलोकनाचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिका-यांना व संबंधित प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिका-यांना उपलब्ध करून दयावीत. तसेच, (ब) आपल्या अधिपत्याखालील सर्व आहरण व संवितरण अधिका-यांना अशा सूचना देण्यात याव्यात की, सर्व प्रतिवेदन/ पुनर्विलोकन अधिकारी यांनी त्यांच्याकडील सर्व गोपनीय अहवालांचे प्रतिवेदन/पुनर्विलोकनाचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संबंधित संस्करण अधिका-यांकडून / आस्थापना अधिकारी यांच्याकडून प्राप्त करूनच अशा अधिका-याची दिनांक ०१.०७.२०१२ ची वेतनवाढ अन्यथा देय असल्यास काढण्यात यावी अन्यथा अशा वेतवाढीशिवायच त्यांचे वेतनदेयक कोषागाराला सादर करावे.

४. हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. (संगणक संकेतांक २०१२०५२११०५९२.९५२६००१)

आपला  
  
(के. पी. बक्षी)  
प्रधान सचिव (सेवा)  
सामान्य प्रशासन विभाग

प्रत,

उप सचिव (आस्थापना) सर्व मंत्रालयीन विभाग  
सर्व अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग

\*\*\*\*\*